

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक २३ डिसेंबर, २०१५ / पौष २, १९३७ (शके)

- (१) महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क मंत्री
- (२) परिवहन मंत्री
- (३) उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री
- यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - ५८

खारपाले (ता.उरण, जि.रायगड) परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे 'जेएसडब्ल्यू' कंपनीच्या पाईपलाईनच्या कामामुळे झालेले नुकसान

- (१) * ३१७१० श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई-गोवा महामार्गालगत 'जेएसडब्ल्यू' कंपनीच्या पाईपलाईनच्या कामामुळे गेल्या दोन वर्षांपासून खारपाले (ता.उरण, जि.रायगड) परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान होऊन, शेतजमीन ओसाड होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या शेतजमिनीची पाहणी शासनाने केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीअंती शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अशा प्रकारची कोणतीही लेखी तक्रार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रायगड जि.रायगड यांचेकडे प्राप्त झालेली नाही. (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'चालक कनिष्ठ'
पदाच्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराबाबत**

(२) * ३८२८० श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात ७ हजार ६२९ 'चालक-कनिष्ठ' पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु असून, या भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून खोट्या प्रमाणपत्रांचा वापर झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवून दिल्ली बोर्डाच्या खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर काही उमेदवारांना पात्र ठरविण्यात येत असून खरी पात्रता सिध्द करू शकणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती उमेदवारांना न्याय मिळवून देण्याबाबत तसेच अपात्र उमेदवारांची भरती करणाऱ्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरुध्द शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१), (२), (३) व (४) चालक कनिष्ठ पदातील ७,६३० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. तथापि उमेदवारांकडून खोट्या प्रमाणपत्रांचा वापर झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या नसल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांनी कळविले आहे. तथापि, सदर तारांकीत प्रश्न विचारात घेऊन याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**खारेपाटण (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) दशक्रोशीत चक्रीवादळ व पावसामुळे
स्थावर मालमत्ता, आंबा, काजू व बागायतींचे झालेले नुकसान**

(३) * ३०२७९ श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खारेपाटण (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) दशक्रोशीला चक्रीवादळ व पावसामुळे जबर तडाखा बसल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत घर-गोठ्यांचे व अन्य स्थावर मालमत्तेबरोबरच आंबा, काजू व बागायतींचे मिळून सुमारे ५० लाखाचे नुकसान दिनांक २७ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा व काजू या फळांचे नुकसान झाले असताना केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रापुरतीच नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त नुकसानीचे पंचनामे करून सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरी अद्यापही आपदग्रस्त नागरिकांना शासनाकडून कोणतीही मदत देण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(५) असल्यास, आपदग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) खारेपाटण (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) दशक्रोशीला दि. २७ एप्रिल, २०१५ रोजी जोराच्या वाऱ्यामुळे १६१ घर-गोठ्यांचे एकूण रु.४,५९,०६०/- इतके नुकसान झाले आहे. याठिकाणी आंबा, काजू व बागायतींचे नुकसान झालेले नाही.

(२), (३), (४) व (५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५,१६६.१४ हे. आर. क्षेत्रावर आंबा काजू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसान क्षेत्रासाठी दि. २५ मे, २०१५ रोजी रु. १५.७३ कोटी व दि. ०८ जुलै, २०१५ रोजी रु.२२.१८ कोटी असे एकूण रु.३७.९१ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत रु.१३.०५ कोटी निधीचे वाटप करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रचलित निकषानुसार जोराच्या वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत अनुज्ञेय नसल्याने घरांच्या नुकसानीसाठी मदत देण्यात आलेली नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

गुहागर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या ७/१२

वरील भूसंपादनाची नोंद काढून टाकण्याबाबत

(४) * २८४७९ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय महसूल मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धोपावे, वेलदूर, कोळेवाडी, पवारसाखरी खुर्द, पवारसाखरी बुद्रुक (ता.गुहागर, जि.रत्नागिरी) या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी धोपावे औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यासाठी त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर पेन्सिलने नोंदी करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हा प्रकल्प राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्यानंतरही ७/१२ उताऱ्यावरील नोंदी अद्याप कायम असल्याने शेतकऱ्यांना बँकेमार्फत शेती कर्ज, शेतीविषयक शासकीय योजनांचा लाभ व जमीन खरेदी-विक्री करता न येणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रकल्पग्रस्तांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदी काढून टाकण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतीनिधिनी मा.उर्जा मंत्री व मा.महसूल मंत्री, यांच्याकडे दि.९ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदी काढून टाकण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) हे खरे आहे.

मा.मंत्री (महसूल) यांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या दि.९.९.२०१५ रोजीच्या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, कोकण यांच्या दि.४.१२.२०१५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे.

(४) निवेदनाबाबत संबंधित भूसंपादन अधिकारी यांचेकडून चौकशी करण्यात येत आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे नवरगांव, संग्रामपूर व हातोडी (ता.रामटेक, जि.नागपूर) येथील अवैध

उत्खनन करणाऱ्यांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याबाबत

(५) * ३४५५१ श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे नवरगांव, संग्रामपूर व हातोडी (ता.रामटेक, जि.नागपूर) येथे अवैध उत्खननामुळे उत्खनन करणाऱ्यांवर रुपये १.२० कोटी इतका दंड माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान आकारला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर दंडाची रक्कम शासनाने अद्यापपर्यंत वसूल केली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदर दंडाची रक्कम वसूल न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून, दंड वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३) व (४) मौजे नवरगांव, मौजे संग्रामपूर व मौजे हातोडी, ता.रामटेक येथे संबंधित परवानाधारकांनी मंजूरीपेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधितांवर एकूण रुपये ५,१३,६५,०१७/- इतका दंड आकारण्यात आला आहे.

मौजे संग्रामपूर येथील परवानाधारकाने दंडाच्या आदेशाविरुद्ध अपर जिल्हाधिकारी नागपूर यांच्यासमोर दाखल केलेल्या अपिलामध्ये फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मौजे हातोडी येथील परवानाधारकाने दंडाच्या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्यासमोर दाखल केलेले अपील प्रलंबित आहे.

मौजे नवरगांव येथील परवानाधारकाकडून दंडाची रक्कम सक्तीच्या उपायाने वसूल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या
विवक्षित जमिनी प्रत्यार्पित करण्याबाबत**

(६) * ३३६५६ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) :

सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अनुसूचित जमातीतील लोकांना विवक्षित जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठीचा अधिनियम दिनांक १ नोव्हेंबर, १९७५ रोजी अंमलात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, टिकायतपूर व गंगाझरी (जि.गोंदिया) येथील मुळ प्रकरण क्रमांक ८/एल एनडी-३१/१९७५-७६ दि.४.९.१९७५ श्री.नवलकिशोर खेमलाल नागभीरे, श्री.झुम्मकलाल खेमलाल नागभीरे आदि आदिवासींना अद्यापही त्यांच्या विवक्षित जमिनी मा.सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असतांनाही अद्याप राज्य शासनाने प्रत्यार्पित केल्या नाहीत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी, टिकायतपूर, मजिदपूर, गोंदया खुर्द, खंर्रा, रतनारा, कुडवा आदी भागातील ४० प्रकरणातील आदिवासींना स्थानिक जिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी सदरहू आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी देण्यासाठी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी कागदपत्रांची पूर्ततेच्या नावाखाली २० वर्षे प्रकरण हेतूपूर्वक प्रलंबित ठेवून अद्याप जमिनीचा ताबा दिला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या विविक्षित जमिनी प्रत्यार्पित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम १९७४ हा कायदा दि. ०१ नोव्हेंबर, १९७५ पासून राज्यात अंमलात आला आहे.

(२), (३), (४), (५) व (६) मौजे टिकायतपुर ता.जि.गोंदिया येथील खसरा क्र.५६/१ व ५९/१ (आराजी ०.१० हे.आर.) या मिळकती प्रत्यार्पित करण्याबाबत मूळ आदिवासी भूधारकांचे वारस श्री.चेतनसिंग नवलकिशोर नागभिरे यांनी तहसिलदार, गोंदिया यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर तहसिलदार, गोंदिया यांनी सदर जमीन मूळ आदिवासी यांचे वारस श्री.चेतनसिंग नवलकिशोर नागभिरे यांच्या नावे प्रत्यार्पित करण्याबाबत दि.२५.०७.२००८ रोजी आदेश पारीत केले होते. सदर आदेशाविरुद्ध गैरअर्जदार श्री.माधवराव ठुनाजी आगाशे व इतर यांनी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सदर अपिलात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांनी दि.२९.१०.२०१४ रोजी आदेश पारीत करून या प्रकरणी तहसिलदार, गोंदिया यांनी संबंधीताना सुनावणी देऊन पुन्हा चौकशी करून आदेश पारीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या निर्देशास अनुसरून तहसिलदार, गोंदिया यांचेकडे प्रस्तुत प्रकरणी कार्यवाही सुरु आहे.

महावितरण कंपनीने केलेली बेकायदेशीर वीज दरवाढ रद्द करण्याबाबत

(७) * ३८३२९ श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहे जून, २०१५ महिन्यातील दरवाढी नंतर वीज खरेदी किंवा वाहन खर्चात वाढ झालेली नसताना माहे जुलै, ऑगस्ट, व सप्टेंबर या तीन महिन्यांतील इंधन समायोजनाचा आकार माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांच्या वीज बिलात वाढ करून वसूल करण्यास महावितरण कंपनीने सुरुवात केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, हा भार ५५० कोटी रुपयापर्यंत असल्याने वीज ग्राहकांवर प्रति युनिटला सुमारे दहा पैशांपासून दीड रुपयापर्यंत भार पडणार आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, ही दरवाढ वसुली बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने मा.ऊर्जामंत्री यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने केलेली वीज दरवाढ रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) अशी मागणी प्राप्त झाली आहे. .

(४) व (५) महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केलेली मागणी व वरील सर्व बाबींचा विचार करून वीज खरेदी व इंधन समायोजन आकार यांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र वीज मंडळाच्या सूत्रधारी (Holding) कंपनीच्या अंतर्गत एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

उमरोली (ता.कर्जत, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीत

अनधिकृतपणे बांधकाम सुरु असल्याबाबत

(८) * २९६२८ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरोली (ता.कर्जत, जि.रायगड) ग्रामपंचायत हद्दीत मागील वर्षभरापासून काही विकासक बांधकामासाठी आवश्यक असणारी परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम करत असल्याबाबत महसूल विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीअंती अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. या संदर्भात जिल्हाधिकारी, रायगड व तहसिलदार, कर्जत यांचेकडे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) व (३) प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने तहसिलदार, कर्जत यांचेकडून तपासणी सुरु असून, त्यांचेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील तरतूदीनुसार पुढील उचित ती कार्यवाही करण्याची शासनाची भूमिका आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील टाटा (मुळशी) धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत

(९) * ३६६१७ श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अत्यल्प पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे येथील टाटा (मुळशी) धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, टाटा (मुळशी) धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अंशतः खरे आहे. अत्यल्प पावसामुळे राज्याच्या काही भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

(२) व (३) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या दि. २६.१०.२०१५ च्या आदेशानुसार टाटा (मुळशी) धरणातील ४.०० द.ल.घ.मी. पाणी मुळशी तालुक्यातील स्थानिक ग्रामीण भागातील लोकांना पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चिखलदरा (जि.अमरावती) तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात असलेल्या
भोगवटदार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये घोषित केल्याबाबत**

(१०) * ३७१८२ डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय महसूल मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिखलदरा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात असलेल्या भोगवटदार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये घोषित करून अकृषक न करताच प्लॉटची खरेदी-विक्री सुरु असून काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) या आशयाची तक्रार लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. सदर तक्रार प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याकरीता त्रिसदस्यीय चौकशी समिती विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडून नेमण्यात आली होती. सदर चौकशीत प्रश्नाधीन जमिनी, वनग्रामामध्ये येत असल्यामुळे, भोगवटदार वर्ग-२ असून भोगवटदार वर्ग-१ करता येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व प्रकरणांचे पुनर्विलोकन करून अशा जमिनी पुन्हा भोगवटदार वर्ग-२ मध्ये रुपांतरीत करण्याबाबत आदेश उप विभागीय अधिकारी यांनी पारीत केले असून त्यानुसार सदर जमिनी भोगवटदार वर्ग-१ मधून वर्ग-२ रुपांतरीत करण्याबाबत फेरफार नोंदी घेण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अलिबाग तालुक्यातील थळ येथील 'आर.सी.एफ.' प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे
नोकरीच्या माध्यमातून पुनर्वसन न झाल्याबाबत**

(११) * ३३८५८ श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव) : सन्माननीय पुनर्वसन

व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अलिबाग तालुक्यातील थळ येथील आर.सी.एफ. प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्यापैकी अद्यापही १४२ प्रकल्पग्रस्तांचे नोकरीच्या माध्यमातून पुनर्वसन झाले नसल्याने आपल्या मागण्यांसाठी त्यांनी आरसीएफच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यात काय आढळून आले आहे,
- (३) असल्यास, उक्त १४२ प्रकल्पग्रस्तांचे नोकरीच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) आर.सी.एफ. थळ प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या मुळ प्रकल्पग्रस्त खातेदारांची संख्या ३८५ होती व खातेदारांच्या कुटुंबातून प्रत्येक एक याप्रमाणे ६१७ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आर.सी.एफ. कंपनीने महाराष्ट्र शासनाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशन क्र. ६४०८/०५ मध्ये न्यायालयाने, 'कंपनीने विस्तारीकरण केल्यास प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्याने विचार व्हावा', असे निदेश दिले होते.

सन २०१५ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी नोकरीत सामावून घेण्यासाठी आर.सी.एफ. विरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने निवृत्त न्यायाधिकांचा एक सदस्यीय आयोग स्थापन केला होता व या आयोगाने, '३८५ कुटुंबातील ६१७ व्यक्तींना सामावून घेवून कंपनीने नोकरीबाबतची सर्व आश्वासने पूर्ण केली असल्याने यापुढे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणे बंधनकारक नाही' असा निर्णय दिला होता.

सन २०१३ मध्ये तत्कालीन मंत्री (म. व पु.) यांनी बैठक घेवून, 'आर.सी.एफ. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना देण्यात आलेले दाखले, नोकरी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांची संख्या, दाखला असलेले परंतू नोकरी न मिळालेले प्रकल्पग्रस्त याबाबतची माहिती घेवून प्रकल्पग्रस्तांची यादी तपासावी आणि मा. खासदार अनंत गीते यांच्या पीटीशन कमिटीने दिलेले आदेश आणि त्यावर आर.सी.एफ. ने केलेला पत्रव्यवहार/कार्यवाही यांची तपासणी करून जिल्हाधिकारी रायगड यांनी निश्चित किती प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे लागेल ह्याविषयी

आर.सी.एफ. व्यवस्थापनास आदेश द्यावेत', असे निदेश दिले होते. तथापि थळ येथील प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या मूळ प्रकल्पग्रस्त दाखल्याचे रजिस्टर उप सचिव महसूल व वन विभाग यांचेकडून मा. सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेकडे पाठविण्यात आले होते. परंतु आयोगाशी पत्रव्यवहार करूनही ते प्राप्त न झाल्याने त्याची पडताळणी करता येत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पैठण, सिल्लोड, फुलंब्री व गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यात
अवैध वाळू उपसा होत असल्याबाबत**

(१२) * २८९९५ श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण व सिल्लोड तालुक्यातील वाघाडी, सावखेडा, चिंचखेडा, कोटनाद्रा, फुलंब्री तालुक्यामधील वळण भालगाव-पिंपळगाव व गंगापूर तालुक्यामधील भालगाव-बाबरागाव या परिसरातील वाळूपट्टे जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी सन २०१४-१५ या वर्षासाठी लिलावासाठी दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठेकेदारांनी ठेके न घेता अवैध वाळू उपसा करित असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांचेकडे तेथील नागरिकांनी, लोकाप्रतीनिधिंनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी देवूनही अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याबाबत व अवैध वाळू विक्री रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२), (३) व (४) वाळूगटाचा लिलाव न घेता ठेकेदार अवैध वाळू उपसा करित असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही. तथापि, लिलावधारक करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग करित असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या

अनुषंगाने तपासणी करण्यात आली असता, फुलंब्री तालुक्यातील मौजे भालगांव व मौजे पिंपळगांव वळण या वाळूगटाच्या लिलावधारकाने मंजूर परिमाणापेक्षा जास्त उत्खनन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मौजे भालगांव या वाळूगटाच्या लिलावधारकावर रुपये २,४६,५५,४००/- इतका दंड आकारण्यात आला असून, मौजे पिंपळगांव वळण या वाळूगटाच्या लिलावधारकाने केलेल्या खुलाशाच्या अनुषंगाने अधिक चौकशी करण्यात येत आहे.

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन/वाहतूकीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. तसेच जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी गावपातळीवर दक्षता समिती नेमण्याबाबत सर्व तहसिलदार यांना सूचना दिल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही

**लातूर येथे जिल्हा निवड समितीतर्फे 'लिपीक-टंकलेखक'
पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेबाबत**

(१३) * ३४८५८ श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.प्रतापराव चिखलीकर (लोहा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर येथे जिल्हा निवड समितीतर्फे सहजिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील 'लिपीक-टंकलेखक' पदाच्या भरतीसाठी दिनांक ४ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास परीक्षा घेण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परीक्षेच्या प्रवेशपत्रात दर्शविण्यात आलेल्या वेळेत बदल करण्यात आल्याची सूचना अनेक उमेदवारांना न मिळाल्याने अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या चुकीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे. एकूण ५०७ उमेदवारांपैकी केवळ ०९ उमेदवारांना सूचना प्राप्त झाल्या नसल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

(३) होय. चौकशीत निदर्शनास आले की, निवड प्रक्रियेसाठी नियुक्त कोहोर्ट टेक्नॉलॉजी इन्स्टीट्यूट, नांदेड यांनी परिक्षा प्रवेशपत्रांत सदरहू परिक्षेची वेळ दुपारी २ ते ४ अशी कळविली होती. परंतु वेळीच ही चूक त्यांच्या लक्षात आल्यामुळे परिक्षेच्या पाच दिवसांपूर्वी त्यांनी तक्रारकर्त्यांसह सर्व ५०७ उमेदवारांना परिक्षेचीवेळ ११ ते १ असल्याचे नमूद करून सर्वांना नव्याने संगणकीय प्रणालीद्वारे प्रवेशपत्र निर्गमित केले, तसेच उमेदवारांनी त्यांच्या आवेदनपत्रामध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडी तसेच भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. द्वारे कळविण्यात आले होते. तसेच याबाबतची माहिती यंत्रनेने <http://jdrlatur.applygov.com> या वेब साईटवर, www.laturnic.in या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रातून देखील प्रसिध्दी दिली होती.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृषी शाळा व
महाविद्यालयाकडून शेतकरी परिषदेसाठी बळजबरीने देणग्या घेतल्याबाबत

(१४) * ३५८०१ श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय कृषी मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (जि.अकोला) अंतर्गत डिसेंबर, २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय शेतकरी परिषदेच्या आयोजनासाठी, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विना अनुदानित कृषी शाळा व महाविद्यालयाकडून बळजबरीने देणग्या घेण्यात आल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त परिषदेत सहभागी करून घेण्यासाठी विद्यापीठातील निवड केलेल्या ६५-७० अधिका-यांकडून प्रत्येकी ५०००/- नोंदणी शुल्काद्वारे मोठ्या प्रमाणात निधी उभारणी करण्यासह, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून प्राप्त होत असलेल्या निधीचा या शेतकरी परिषदेसाठी दुरुपयोग केला, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली कडून प्राध्यापकांचे विषयाचे ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी प्राप्त निधीचा गैरवापराबाबत शासन विद्यापीठ प्रशासनाची चौकशी करणार आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीअंती शासनाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३), (४) व (५) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (जि.अकोला) अंतर्गत डिसेंबर, २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय शेतकरी परिषदेच्या आयोजनासाठी, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विना अनुदानित कृषी शाळा व महाविद्यालयाकडून बळजबरीने देणग्या घेण्यात आल्याची तक्रार कृषि विद्यापीठाकडे प्राप्त झालेली नाही.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलामधील ६० जणांनी प्रत्येकी ५०००/- रुपये नोंदणी शुल्क भरून या परिषदेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ प्राध्यापकांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झालेल्या निधीतून नोंदणी शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रश्नाच्या अनुषंगाने विना अनुदानित कृषी शाळा व महाविद्यालयाकडून बळजबरीने देणग्या घेण्यात आल्या आहेत किंवा कसे निधीचा गैरवापर झाला आहे किंवा कसे याबाबत प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला देण्यात आल्या आहेत.

मौजे वेळू (ता.भोर, जि.पुणे) येथील पावसाने तीन बंधारे फुटून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनींचे व पिकांचे झालेले नुकसान

(१५) * ३०१३७ श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे वेळू (ता.भोर, जि.पुणे) येथे जोरदार पावसाने तीन बंधारे फुटले असून, एक पूल वाहून गेला असल्याने, शेतकऱ्यांची शेतजमीन, वीजपंप व भात, घेवडा, मटकी, उडीद या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिनांक १९ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पिकांची नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

दि. १६/०९/२०१५ रोजी मौजे वेळू, ता. भोर येथे अतिवृष्टीमुळे साधारण १४ ते १५ वर्षांपूर्वीचे तीन मातीनालाबांध फुटून १८ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या बांधाचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी, पुणे यांनी संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे यांना सादर केला आहे.

- (२) यामध्ये पिकांचे नुकसान झालेले नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगाव (जि.बुलडाणा) येथील महाराणा केबल नेटवर्कच्या
अवैध केबल जोडण्या बंद करण्याबाबत**

(१६) * २९१८४ श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलडाणा) परिसरात महाराणा केबल नेटवर्कच्या केबल जोडण्या जास्त असून सुध्दा शासनास कमी जोडण्या दाखवून मनोरंजन कराचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर केबल मालकाकडे असलेल्या केबल सेवेचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अधिकृत केबल जोडण्यापेक्षा अतिरिक्त केबल जोडण्या आढळून आल्याप्रकरणी महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमाच्या तरतुदीनुसार संबंधीत केबल चालकांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) खामगांव (जि.बुलडाणा) तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील केबल सेवेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणानुसार महाराणा केबल नेटवर्क यांच्या खामगांव शहरात एकूण ५८५४ आणि ग्रामीण भागात एकूण ४८६१ केबल जोडण्या असल्याचे निदर्शनास

आले आहे. सर्वेक्षणापूर्वी खामगांव शहरात ४३०४ केबल जोडण्या तर ग्रामीण भागात १६२६ केबल जोडण्या घोषित करण्यात आल्या होत्या.घोषित केबल जोडण्यांपेक्षा अतिरिक्त आढळून आलेल्या केबल जोडण्यांसंदर्भात महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, १९२३ मधील तरतूदीनुसार संबंधित केबल चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असून वाढीव जोडण्यांनुसार अनुज्ञेय होणारे विहित करमणूक शुल्क आकारण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या नावे
बनावट बिनशेती आदेश तयार केल्याबाबत**

(१७) * ३१७६४ श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या नावाचा बनावट बिनशेती आदेश तयार करण्याचा प्रकार अॅक्सिस बँकेकडून कर्ज घेताना नुकताच माहे सप्टेंबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अॅक्सिस बँकेच्या कोपरखैरणे शाखेकडे भिवंडीतील माणकोलीच्या पंडित श्रीपत केणी यांनी बांधकामाच्या कर्जासाठी अर्ज केला असता त्यासोबतच्या कागदपत्रांबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे नाव असलेला बिनशेती आदेशही जोडलेला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने या प्रकरणी दोषी असणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

सदरचा प्रकार अँक्सिस बँकेच्या कोपरखैरणे शाखेमध्ये निदर्शनास आलेला नसून तो अँक्सिस बँकेच्या नौपाडा शाखेमध्ये झालेला आहे.

(३) व (४) होय, सदर प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे येथे सहा आरोपीविरुद्ध गु.र.क्र. ४०४/२०१५ भा.द.वि.स. कलम १२० (ब) ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ सह महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ अन्वये दिनांक २२.०९.२०१५ रोजी दखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आलेली असून सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात शेतीमध्ये बांध तयार करणे व अन्य कृषी विषयक कामाचे वाटप करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब न केल्याबाबत

(१८) * ३२४५४ श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने शेतीमध्ये बांध तयार करणे व अन्य कृषी विषयक कामाचे वाटप करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब केल्या असताना, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागाने ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब केल्या नसल्याप्रकरणी लातूर डिस्ट्रिक्ट अर्थ मूव्हर्स ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी, प्रधान सचिव, कृषी विभाग, कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य व अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तक्रार केल्यानंतरही त्याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे सदरहू तक्रारदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली असता दिनांक २० फेब्रुवारी, २०१५ रोजी झालेल्या सुनावणीत शासनाच्या परिपत्रकानुसार ३ लाख रुपयांच्या पुढील कामे वाटप करताना ई-निविदा प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देवून खंडपीठाने त्यावेळी याचिका निकाली काढली होती, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतरही कृषी विभागाने सदरहू निविदेसाठीच्या आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा निविदा काढल्यामुळे कृषी

विभागाच्या प्रधान सचिवांसह, लातूर कृषी अधीक्षक, जिल्हाधिकारी लातूर आदींना नोटीसा बजावलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशांती संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) अर्जदारांची तक्रार व मा. लोकप्रतिनिधी यांची तक्रार याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्यात येऊन संबंधीत ५ तालुका कृषि अधिकारी व १ कृषि पर्यवेक्षकांस निलंबित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मंगळवेढा (जि.सोलापूर) तालुक्यामध्ये मागील चार

वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याबाबत

(१९) * ३०९७४ श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगळवेढा (जि.सोलापूर) तालुक्यामध्ये मागील चार वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये चारा व पाणी टंचाईचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे येथील शेतकरी सांगोला, चडचण, जत व मिरज या बाजारपेठेत जनावरे विक्रीसाठी घेऊन जात आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने चारा व पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे अंशतः खरे असून, सन २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये अनुक्रमे सरासरीच्या ६९.९७, ९८.७५, ८२.२५ व ४३.२ टक्के पर्जन्यमान झालेले आहे.

(२) हे खरे नसून, गत ३ वर्षांच्या नोंदीनुसार सांगोला, चडचण, जत व मिरज या कृषि उत्पन्न बाजार समितीकडील नोंदीनुसार खरेदी विक्रीच्या तुलनेत सन २०१५-१६ मध्ये जनावरांची कमी विक्री झालेली आहे.

(३) होय.

(४) व (५) पशुधनासाठी आवश्यक पिण्याचे पाणी राखीव ठेऊन ते आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयुक्त पशुसंवर्धन यांचे स्तरावरून जिल्हा महसूल प्रशासनास कळविण्यात आलेले असून, पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध होण्याकरीता कृषि व पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण बियाणे, ठोंबे, कडबाकुट्टी यंत्र वितरण तसेच हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चारा उत्पादनाचे युनिट स्थापन करण्यासाठी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

**तुमसर (जि.भंडारा) तालुक्यातील नद्यांच्या पुराने
भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत**

(२०) * ३९१५८ श्री.चरण वाघमारे (तुमसर), श्री.राजेश काशीवार (साकोली) :
सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बोरी, उमरवाडा, कोष्टी, (ता.तुमसर जि.भंडारा) वैनगंगा व इतर नद्यांच्या पुराने दरवर्षी या गावातील हजारो हे.आर शेतजमीन नदीपात्रात वाहून गेली असून शेकडो कुटुंब भूमिहीन झाले आहेत, महसूल यंत्रणेने पंचनामे व सर्वेक्षण करण्यास नकार दिला असल्याने शेकडो कुटुंबियांना मदतीपासून वंचित राहावे लागले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने पाहणी केली आहे काय,

(३) असल्यास, पाहणीअंती या नदीकाठावरील पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारण काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) भंडारा जिल्ह्यात वैनगंगा व इतर नद्यांच्या पुराने वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या १०७ बाधित शेतकऱ्यांपैकी १८ शेतकरी भूमिहीन झाले आहेत. नदीपात्रात वाहून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात आले आहे.

(३) वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना रु.३,१४,६३३/- इतकी मदत वाटप करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दापोली (जि.रत्नागिरी) येथील डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठातील कंत्राटी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत

(२१) * ३८६८१ श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दापोली (जि.रत्नागिरी) येथील डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठात ३ ते ४ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विद्यापीठात कायम करून घेण्याबाबत विद्यापीठाकडे विविध विद्यापीठ व इतर संघटनेकडून मागणी होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्या अनुषंगाने सदरहू कर्मचाऱ्यांना ठेकेदारांकडून वेतन न अदा करता विद्यापीठाकडून वेतन अदा करून सदरहू कर्मचाऱ्यांना हजेरी पट सुरु करण्याबाबत शासनाने कार्यवाही केली आहे काय,

(३) असल्यास, काही तृतीय श्रेणी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत करून नंतर त्यांना ठेकेदारांमार्फत दाखवत असल्याचेही निदर्शनास आले आहे हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त बाबींचा विचार करता सदरहू कर्मचाऱ्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने नव्याने प्रस्ताव सादर करून तृतीय व चतुर्थ श्रेणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठात कायम करून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदरहू कर्मचारी हे ठेकेदाराच्या आस्थापनेवरील कर्मचारी असल्याने, सदरहू कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून वेतन अदा करून हजेरी पट सुरु करण्याबाबत शासनाने कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

विक्रोळी (मुंबई) येथील अतिवृष्टीने बाधित झालेल्या महिलेस पर्यायी जागा आणि नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत

(२२) * २८९०८ श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक २६ व २७ जुलै २००५ मधील अतिवृष्टी बाधित श्रीमती विजू कांती वाघारी राहणार वर्षानगर, विक्रोळी, मुंबई या महिलेस पर्यायी जागा आणि नुकसान भरपाई देण्याबाबत तहसीलदार कुर्ला यांनी आपल्या अहवालात मान्य केलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासन निर्णय दिनांक ९ जानेवारी, २००६ अन्वये श्रीमती वाघारी यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दिनांक २१ मे, २००७ रोजी अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांना लिहिलेल्या पत्रात मान्य केले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, गेली १० वर्षे कोणतीही पर्यायी जागा आणि नुकसान भरपाई श्रीमती वाघारी यांना मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर महिलेस तात्काळ पर्यायी जागा तसेच नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे दिनांक १३/०९/२००७ चे पत्रानुसार सदर प्रस्ताव रद्द केलेला आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पेण (जि.रायगड) तालुक्यातील मिठागराची जागा
अॅरो इंजिनिअरींग कंपनीने बळकावल्याबाबत

(२३) * ३२०४१ श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पेण (जि.रायगड) तालुक्यातील विनीत रमेश मल्होत्रा यांच्या अॅरो. इंजिनिअरींग कंपनीने १५४५ एकरावर अॅरोसिटी मॅनहॅटन नावाचा गृह प्रकल्प उभारून केंद्र सरकारच्या मालकीची मिठागराची ७० टक्के जागा विनापरवानगी बळकावली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने अनधिकृतपणे उभारण्यात आलेला गृह प्रकल्प निष्काशित करण्यासाठी व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) मे.अॅरो. इंजिनिअरींग लि. कंपनीने पेण तालुक्यातील अॅरोसिटी मॅनहॅटन या गृहनिर्माण प्रकल्पासाठी मिठागराच्या लगतची काही जमीन खरेदी केली आहे. सदर कंपनीच्या नियोजित रहिवासी आराखड्यात ७० टक्के जमीन ही मीठ विभाग भारत सरकार यांची आहे, असे उपआयुक्त, (मीठ) भारत सरकार यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

(२) मिठागराच्या जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणा बाबतच्या कोणत्याही फेरफार नोंदी करू नयेत अशा सूचना मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांना देण्यात आल्या आहेत.

(३) मौजे कांदळे, ता.पेण, जि.रायगड येथील मे.अॅरो. इंजिनिअरींग लि. यांनी केलेल्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार परवानगी घेतलेली नसल्याने या बांधकामास तहसिलदार, पेण यांनी नोटीस बजावली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला व वाशिम जिल्ह्यात अवैधरितीने सुरु असलेल्या प्रवासी वाहतुकीने राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबत

(२४) * ३११३३ श्री.अमित झनक (रिसोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला व वाशिम जिल्ह्यात अवैधरितीने सुरु असलेल्या प्रवासी वाहतुकीने राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोन्ही जिल्ह्यातील सर्वच डेपोजवळच्या अवैध प्रवासी वाहनांचे सव्हें करण्यात आले, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, अवैध प्रवासी वाहतुक करणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) व (२) होय.

(३) माहे एप्रिल ते ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत अवैध वाहतुक करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील २२० वाहनांवर व वाशिम जिल्ह्यातील ४५४ वाहनांवर परिवहन विभागामार्फत (आर.टी.ओ.) कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई - पुणे या एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरात सवलत असतानाही महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसान

(२५) * ३३३०५ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई - पुणे या एक्सप्रेस वे वरून जाणा-या एसटी महामंडळाच्या बसेसना पथकरात सवलत असतानाही ती लागू न केल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे सजग विचारमंच, पुणेचे श्री.विवेक वेलणकर यांनी अलिकडेच निदर्शनास आणले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा आशयांच्या मागणीचे एक निवेदन माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या पंधरवड्यात श्री.वेलणकर यांनी परिवहन मंत्र्यांना सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) ते (५) मुंबई पुणे या एक्सप्रेस वे वर एसटी महामंडळाच्या बसेसना पथकरात सवलत दिलेली नाही. तथापि याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

मेहकर (जि.बुलढाणा) तालुक्यात एस.टी. बसचे बनावट ओळखपत्र तयार करणारी टोळी सक्रीय असल्याबाबत

(२६) * ३२६९९ डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेहकर (जि.बुलढाणा) तालुक्यात एस.टी. बसचे बनावट ओळखपत्र तयार करणारी टोळी सक्रीय असून त्यामुळे मेहकर आगाराला लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सदर टोळीला अटक करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) ते (३) राज्य परिवहन प्रवासासाठी बनावट ओळखपत्र तयार करणारी टोळी मेहकर तालुक्यात सक्रीय असल्याचे निदर्शनास आलेले नाही. तथापि, जानेवारी, २०१५ मध्ये तपासणी मोहिमेत १२ बनावट ओळखपत्रे

आढहून आली आहेत. त्याबाबत पोलीस स्टेशन तालुका मेहकर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उमरखेड (जि.यवतमाळ) तालुक्यातील पळशी, देवसरी व चिंचोली (संगम) या गावांचे पुनर्वसन करण्याबाबत

(२७) * ३८८२१ श्री.सुरुपसिंग नाईक (नवापूर), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उमरखेड (जि.यवतमाळ) मधील पळशी, देवसरी व चिंचोली (संगम) या गावांचे पुनर्वसन गेले ९ वर्षांपासून झाले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त गावांचे पुनर्वसनासाठी अनेकवेळा निवेदन, उपोषण, पाठपुरावा करूनही अद्याप या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त गावांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

पुरामुळे बाधित मौजा देवसरी व चिंचोली (संगम) यां गावांचे पुनर्वसन मौजा आंबवन ता.उमरखेड येथे व पळशीचे मौजा पळशी येथेच प्रस्तावित असून अद्यावत डी.एस.आर. नुसार सुधारीत प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर सुधारीत प्रस्ताव शासनास प्राप्त होताच नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य परिवहन विभागाने रिक्शा परवाने वितरीत न केल्याबाबत

(२८) * २८८४३ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील राज्य परिवहन विभागाकडे साडे आठ हजाराहून अधिक रिक्शा परवाने वितारणाशिवाय पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, असे असतानाही राज्य परिवहन विभागाने एक लाख नवीन रिक्शा परवाने काढण्याची घोषणा केली आहे , हे खरे आहे काय,

(३)असल्यास, सादर परवाने बहुतांश अर्जदाराकडे शैक्षणिक पात्रते संबंधीत कागदपत्रे आणि राज्यातील पंधरा वर्षाहून अधिक वास्तव्याचा दाखला नसल्याने हे अर्ज प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय

(४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीअंती परवाने वितरण करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) होय.

(२) होय.

(३), (४), (५) व (६) ज्या अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत सादर केली नाहीत तसेच, ज्या अर्जदारानी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून आल्या अशा अर्जदारांना अर्ज रद्द करून प्रतिकक्षा यादीमधील अर्जदारांना इरादापत्र मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अशा रद्द करण्यात आलेल्या अर्जांमध्ये शैक्षणिक अर्हता व राज्यातील १५ वर्षांचा वास्तव्याचा दाखला नसणे ही प्रमुख कारणे आहेत. ज्या अर्जदारांचे अर्ज शैक्षणिक अर्हता पडताळणीसाठी प्रलंबित आहेत अशा अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र घेवून त्यांना परवाने जारी करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत दिनांक २७.१०.२०१५ रोजी सूचना दिलेल्या आहेत.

नांदेड येथील कृषि विभागांतर्गत असलेली रिक्त पदे भरण्याबाबत

(२९) * ३९३१३ श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय कृषी मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथे शेतक-यांच्या हितासाठी शेकडो योजना राबविण्यात येत असल्याने जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयांतर्गत तालुका कृषि अधिका-यांसह व कृषि सहाय्यकांची अनेक पदे रिक्त असल्याने १५७५ गावांचा कारभार ३६३ कृषि सहाय्यकांवर पडत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती नांदेड येथील कृषि विभागांतर्गत असलेली रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही. मंडल स्तरांतर्गत ग्रामपातळीवर सरासरी ३ ते ५ गावांच्या समुहाकरीता कृषि सहाय्यकाचे १ पद निश्चित करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्ह्यात कृषि सहाय्यक संवर्गातील मंजूर ४०८ पदांपैकी ४८ पदे रिक्त असून त्यांचे अधिनस्त १४२ गावांच्या अतिरिक्त पदभार नजीकच्या कृषि सहाय्यक यांना देवून कृषि विषयक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(२) रिक्त पदांचा आढावा शासन स्तरावर दर तीन महिन्यांनी घेण्यात येतो.

(३) गट-अ संवर्गातील पदांचा आढावा घेण्याबाबतची कार्यवाही कार्यान्वित आहे.

गट-ब संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

गट-क संवर्गातील रिक्त पदे केंद्रीय पध्दतीने भरण्याची कार्यवाही कृषि आयुक्तालय स्तरावर सुरु आहे.

गट-ड संवर्गातील रिक्त पदे केंद्रीय पध्दतीने भरण्याची कार्यवाही विभागस्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत विशेष घटक
योजना राबविताना झालेला गैरव्यवहार**

(३०) * ३६७२४ श्री.मदन येरावार (यवतमाळ), श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड), प्रा.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थी शेतक-यांसाठी विशेष घटक योजना राबविली जात असून सदर योजनेत विहीरीसह बैल जोडी-गाडी आदी योजनांचा लाभ दिला जातो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विशेष घटक योजनेतील निवड यादीतील लाभार्थ्यांच्या उत्पन्न प्रमाणपत्रावरील नमुद उत्पन्न अधिक असतानाही ते खोडून कमी दाखवून प्रकरण मंजूर करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर विशेष घटक योजनेत निवडलेल्या लाभार्थ्यांच्या दस्तावेजात खाडाखोड असल्यामुळे सदर योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत श्री.सजय चव्हाण यांनी संबंधीत विभागाकडे तक्रार दाखल केली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या प्रत्येक योजनेचे मुल्यमपापन व चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याबाबत श्री.संजय चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे तक्रार दिली, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याप्रकरणी प्रशासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली व येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय. अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेअंतर्गत व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विहिर, बैलजोडी-रेडेजोडी, बैलगाडी इत्यादी घटकांचा लाभ दिला जातो.

(२) अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष घटक योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर खाडाखोड आढळून आलेली नाही. आदिवासी उपाययोजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या ज्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर खाडाखोड आढळून आलेली आहे ते

लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील आहेत. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रमाणपत्रावर नमुद अधिक उत्पन्न खोडून कमी दाखवून प्रकरण मंजूर करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) श्री.संजय चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली असून त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांना दिली आहे.

(४) नाही.

(५) या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये लाभार्थ्यांची निवड दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबतच्या कार्ड (बीपीएल कार्ड) आधारे नियमानुसार करण्यात आल्याचे आढळून आले. चौकशीत कुणीही दोषी आढळून आले नाहीत.

कापूरवाडी (ता.नगर, जि.अहमदनगर) येथील शेतकऱ्यांच्या शेतात परस्पर गौण खनिजाचे उत्खनन केल्याबाबत

(३१) * २९८४१ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कापूरवाडी (ता.नगर, जि.अहमदनगर) येथील शेतकऱ्यांच्या शेतात परस्पर सुमारे २६ कोटी रुपयांच्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याबाबत दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या दोषींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) मौजे कापूरवाडी ता.अहमदनगर, येथील गट नं.२६९ मध्ये दगडाचे अनधिकृत उत्खनन होत असल्याबाबत जमिन मालकाकडून जुलै २०१५ मध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मोजमाप घेतले असता सुमारे २७३११ ब्रास दगडाचे अवैध उत्खनन झाल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**काळम्मावाडी (ता.करवीर जि.कोल्हापूर) धरणग्रस्त
आजही जमिनीपासून वंचित असल्याबाबत**

- (३२) * २९१०१ श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) काळम्मावाडी (ता.करवीर जि.कोल्हापूर) धरणग्रस्तांनी घरादाराच्या, हक्काच्या जमिनीचा त्याग करून ३५ वर्षे झाली, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, डोंगर दऱ्यातून विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन न झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मुलांची हेळसांड झाली आहे, हे खरे आहे काय,
 - (३) असल्यास, ९२ प्रकल्पग्रस्त आजही जमिनीपासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
 - (४) असल्यास, प्रकल्पग्रस्तांना हक्काच्या जमिनी व त्यांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अंशतः खरे आहे.

दुधगंगा प्रकल्पाद्वारे बाधित १३६७ खातेदारांचे विस्थापन साधारणतः सन १९८० पासून टप्प्याटप्प्याने झाले आहे.

(२), (३) व (४) हे खरे नाही.

दुधगंगा प्रकल्पातील ९ बुडीत गावे व वाड्यांमधील बाधितांचे पुनर्वसन २९ वसाहतींमध्ये करण्यात आले असून त्यांना १३०७ भूखंडांचे वाटपही करण्यात आले आहे.

पर्यायी जमिन मिळण्यास पात्र १३६७ पैकी १३१० पात्र प्रकल्पग्रस्तांना १३८४.४२ हे.आर. पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे. ५७ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करणे अद्याप बाकी आहे.

या प्रकल्पातील सर्व पात्र प्रकल्पाग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. प्रकल्पग्रस्त दाखला धारकांसाठी शासकिय व निमशासकिय कार्यालयातील गट क व ड या संवर्गातील ५% पदांवर प्राथम्यक्रम/आरक्षण ठेवण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कन्नड तालुक्यातील पिशोर घाटात एस.टी.बसला झालेला अपघात

(३३) * ३३१९२ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिशोर (ता.कन्नड) घाटात एस.टी.बसला झालेला अपघातात नाचनवेल येथील ६५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून बस मधील २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अपघाताची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती संबंधित वाहन चालकांवर कारवाई करण्याबाबत तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियास व जखमी प्रवाशांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) व (२) होय.

(३) चालकास आरोपपत्र देण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबला रु.१०,०००/- तात्कालिक मदत देण्यात आले असून त्याचे वारसास "पी" फॉर्म देण्यात आला आहे. तथापि, मयत यांच्या नातेवाईकांनी मा.न्यायालयात दावा दाखल केला असल्यामुळे नुकसान भरपाई अदा करता आलेली नाही.

सदर अपघातात २१ प्रवासी व कर्तव्यावरील चालक/वाहक असे २३ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांपैकी १४ जखमी प्रवाशांना रु.१३,०००/- तात्कालिक आर्थिक मदत देण्यात आली आहे.तसेच सर्व जखमी प्रवाशांना "पी" फॉर्म देण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अमळनेर (जि.जळगाव) येथील तापी नदीच्या पात्रातून
अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबत**

- (३४) * २८५७० श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अमळनेर (जि.जळगाव) येथील तापी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अवैध वाळू उपसा करून वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करणाऱ्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असतानाही येथील वाळू उपसा करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय ,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. एकनाथराव खडसे :** (१) अमळनेर तालुक्यात वाळूच्या अवैध वाहतूकीची काही प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत.
- (२) “वाळू तस्कर” व “वाळू तस्करी” या संज्ञांचा एम.पी.डी.ए. अॅक्ट, १९८१ मध्ये समावेश करण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, केंद्र शासनाच्या मान्यतेने दिनांक १/१२/२०१५ रोजी अध्यादेश प्रख्यापित करण्यात आला आहे.
- (३) व (४) अमळनेर तालुक्यात निदर्शनास आलेल्या गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीच्याविरुद्ध माहे एप्रिल, २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत केलेल्या कारवाईत वाळूच्या अवैध वाहतूकीच्या १४८ प्रकरणात रुपये १७,८७,१००/- इतका दंड वसूल केला आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई व भिवंडी (जि.ठाणे) येथे दगड खाणींमधून उत्खनन
करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याबाबत**

(३५) * ३५०९५ श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय महसूल मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) येथे दगड खाणींमधून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात येत असल्याने तहसिलदार, भिवंडी यांनी खाण मालकांवर १३० कोटीचा दंड केल्याचे दिनांक ०७ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, नवी मुंबई व भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर होणारे दगड खाणीतील उत्खनन थांबविण्यासाठी तसेच खाण मालकांकडून दंड वसूल करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) मौजे दापोडे, ता. भिवंडी येथील एका खनिपट्टाधारकाने मंजूर क्षेत्रात व त्यालगतच्या क्षेत्रात केलेल्या उत्खननाची मोजमापे घेतली असता, त्यांनी अवैध उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्यावरून संबंधितांवर रुपये १३७,८२,८२,५०३/- एवढ्या रकमेच्या दंडाचे आदेश तहसिलदार भिवंडी यांच्याकडून पारीत करण्यात आले आहेत.

संबंधितांनी दंडाच्या रकमेचा भरणा न केल्याने त्यांचे मालकीच्या जमिनींवर गाव नमुना नंबर ७/१२ ला बोजा चढविण्यात आला आहे.

तहसिलदार भिवंडी यांचे आदेशाविरुद्ध संबंधितांनी उप विभागीय अधिकारी भिवंडी यांच्याकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आल्यावरून त्यांनी अपर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे अपील दाखल केले असून, सदर अपील प्रलंबित आहे.

(३) ठाणे जिल्ह्यात मौजे तुर्भे, पावणे, कुकशेत, बोनसरी, शिरवणे या गावात सुरु असलेल्या ७० दगड खाणीची मोजणी करण्यात आली असून, प्राप्त मोजणी अहवालानुसार ५२ खनिपट्टाधारकांनी केलेल्या ज्यादा उत्खननाबाबत स्वामित्वधनाची व व्याजाची रकमेपैकी ४,०१,७४,९९०/- इतकी रक्कम वसूल

करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम रु.१,५१,९७,२८०/- वसूलीची कार्यवाही सुरु आहे. उर्वरित १८ खनिपट्ट्यांचा मोजणी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई करण्याचे नियोजित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही

वसना व वांगणा (ता.कोरेगाव, जि.सातारा) उपसाजलसिंचन योजनेच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील पुनर्वसनाच्या नोंदी काढण्याबाबत

(३६) * ३८५७६ श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसना व वांगणा (ता.कोरेगाव, जि.सातारा) उपसाजलसिंचन योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करून शेतकऱ्यांच्या ७/१२ च्या उताऱ्यावर पुनर्वसनाचे शिक्के मारण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ७/१२ उताऱ्यावर पुनर्वसनाचे शिक्के मारल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे ७/१२ उताऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के उठविण्याबाबत मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा करून तसेच पुन्हा दिनांक १५ डिसेंबर, २०१४ रोजी मा.महसूल, मंत्र्यांकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के उठविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही.

वसना व वांगणा उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर इतर हक्कात पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्याचे शेरे नोंदविण्यात आले होते.

(२) अंशतः खरे आहे.

७/१२ उताऱ्यावरील पुनर्वसनाचे शेरे उठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केलेली आहे. तथापि, वसना-वांगणा च्या लाभक्षेत्रातील शेरे उठविण्याचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. पुनर्वसनासाठी राखीव शेरे असलेल्या शेतकऱ्यांना देखील विभागीय आयुक्तांच्या परवानगीने शेतीचे व्यवहार करता येतात.

(३) वसना व वांगना च्या लाभक्षेत्रातील १४५०० शेतकऱ्यांच्या ७/१२ वर इतर हक्कात पुनर्वसनासाठी राखीव असे शेरे ठेवण्यात आले होते त्यापैकी स्लॅबपात्र नसलेल्या १४२९६ खातेदारांच्या ७/१२ पुनर्वसनासाठी राखीव असल्याचे शेरे उठविण्यात आले असून केवळ २०४ स्लॅबपात्र खातेदारांच्या ७/१२ वर सदर शेरे ठेवण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महावितरणने राज्यातील १६ लाखांपैकी १२ लाख कृषीपंपांचा
बेकायदा वीज लोड वाढविल्याबाबत**

(३७) * २८५६३ श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०१४ मध्ये महावितरणने राज्यातील १६ लाखांपैकी १२ लाख कृषीपंपांचा बेकायदा वीज लोड वाढविल्याचे दाखवून कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडून रुपये २७१ कोटी तर राज्य शासनाकडून रुपये ६३१ कोटी याप्रमाणे ९०२ कोटी रुपये कंपनीला अधिकचा महसूल प्राप्त करून दिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने थर्ड पार्टी ऑडीट करण्यात आले आहे काय,

(५) असल्यास, थर्ड पार्टी ऑडीटमध्ये दोषी आढळणाऱ्या व बेकायदा वीज लोड वाढविणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही.

(२) व (३) कृषी ग्राहकांचा प्रत्यक्ष जोडभार आणि कृषी ग्राहकांचा प्रत्यक्ष वापर आणि त्यांना देण्यात येणारी वीज देयके याबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी म.रा.वि. मंडळ सूत्रधारी कंपनी अंतर्गत तज्ञ व्यक्तींच्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

(४) तज्ञ समितीचे कामकाज प्रगतीपथावर असून समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सहकारी दुग्धसंघाचे ४५ कोटी रुपये शासनाने थकविल्याबाबत

(३८) * २८४१६ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.नसीम खान (चांदिवली), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) श्री.अमित देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सहकारी दुग्ध संघाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त दुधाच्या, दोन महिन्यांच्या बिलापोटी सुमारे ४५ कोटी रुपये शासनाने थकविले असल्यामुळे दुग्ध संघासह शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आहे व त्यानुसार प्रलंबित देयके अदा करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) सन २०१४-२०१५ या वर्षात माहे ऑक्टोबर २०१४ पासून राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकरीता शासनाने सहकार दूध संघाकडील अतिरिक्त दूध शासकीय दूध खरेदी दराने स्विकारले. अतिरिक्त दुधाच्या परिस्थितीनुसार सदर दूध स्विकृतीची मुदत शासनाने वेळोवेळी वाढविली. सदर मुदत ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली. अतिरिक्त स्वरूपात घेण्यात आलेल्या मार्च, २०१५ पर्यंत दूधाचा खर्च हा सन २०१४-१५ च्या दूध खरेदीच्या उपलब्ध तरतूदीतून भागविण्यात आला. तसेच सन २०१५-१६ साठी प्राप्त अर्थसंकल्पिय तरतूदीतून पुनर्विनियोजनाने माहे जून, २०१५ पर्यंत दूध खरेदीची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.

त्यापुढील सहकारी दूध संघाच्या देयकांकरीता आर्थिक तरतूद करण्यासाठी पुरवणी मागणी, आकस्मिकता निधीद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शासनाकडून करण्यात आली. सदर निधी उपलब्ध करून देताना वित्तीय प्रक्रीया पूर्ण करण्यास जो कालावधी लागला त्यामुळे विलंब झाला हे खरे आहे. तथापि, सद्यःस्थितीत दूध खरेदीपोटी देय असलेला संपूर्ण निधी सहकारी संघांना वितरीत करण्यात आलेला असून कोणतीही देयके प्रलंबित नाहीत.

(४) निरंक.

राज्यातील मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याबाबत

(३९) * ३०४२१ श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुस्लीम समाजाला मा.मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार आरक्षण देण्यासाठी दिनांक ७ व ८ सप्टेंबर, २०१५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार राज्यातील मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय,

राज्यातील जिल्हाधिकारी यांना दिलेली काही निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत.

(२) सामान्य प्रशासन विभाग, दि.९ जुलै,२०१४ रोजीच्या अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजासाठी ५% आरक्षण देण्यात आले होते. याबाबत मा. उच्च न्यायालयाने दि.१४/११/२०१४ रोजी अंतरिम निर्णय दिला असून उपरोक्त अध्यादेश अस्तित्वात असेपर्यंत उक्त कालावधीतील शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात आले आहे. सदर अध्यादेशाचे दिनांक २३/१२/२०१४ पर्यंत कायद्यात रूपांतर न

झाल्याने व्यपगत झाला. या प्रकरणी महा अधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. सदर प्रकरण मा.उच्च न्यायालयात अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे. त्यामुळे मा.उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्यावर पुढील आवश्यक ती कार्यवाही करणे योग्य होईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील ४० हजार ऑटोरिक्षा चालक बेरोजगार होणार असल्याबाबत

(४०) * ३८०६८ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय परिवहन मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील टॅक्सी परवाना नूतनीकरण न केलेल्या आणि १५ वर्ष पुर्ण झालेले ऑटोरिक्षा जागेवरच स्क्रॅप करण्याचा आदेश राज्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने दिनांक २९ ऑक्टोबर, २०१५ रोजी जारी केल्यामुळे विदर्भातील जवळपास ४० हजार ऑटोरिक्षा स्क्रॅप होणार असून तेवढ्यांच ऑटोरिक्षा धारक बेरोजगार होणार असल्याचे माहे ३० ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती विदर्भातील ४० हजारो ऑटोरिक्षा चालकांवर बेरोजगाराची वेळ येवू नये याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची करणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते : (१) हे खरे नाही.

तथापि, जे परवानाधारक दिनांक १५.१२.२०१५ पर्यंत परवाना नुतनीकरण करणार नाहीत असे परवाने कायमचे रद्द करणे व त्यांना नव्याने लॉटरी पध्दतीने देण्यात येणाऱ्या परवान्यांमध्ये अपात्र ठरविण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना दिनांक २९.१०.२०१५ च्या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांविरुद्ध मोहिम राबवून सदर ऑटोरिक्षा तांत्रिकदृष्ट्या पुर्नवापराकरीता अपात्र करावयात अशा सूचना दिल्या आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) विदर्भातील रद्द व व्यपगत झालेल्या एकूण ३२१८३ ऑटोरिक्षा परवान्यांपैकी केवळ ४९५६ परवाने नुतनीकरण करण्यात आले आहेत. शासनाने रद्द/व्यपगत झालेल्या ऑटोरिक्षा परवान्यांच्या नुतनीकरणासाठी दिनांक ०१.१०.२०१५ च्या शासन निर्णयातील कालमर्यादेत, वेळोवेळी सुधारणा करून दिनांक १६.११.२०१५, दिनांक ३०.११.२०१५ व दिनांक १५.१२.२०१५ पर्यंत परवाना नुतनीकरणाकरीता मुदतवाढ दिली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या
कुटुंबियांना आर्थिक मदत न मिळाल्याबाबत**

(४१) * ३५५३३ श्री.बबनराव शिंदे (माढा) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यामध्ये गत ९ महिन्यामध्ये तब्बल २९ शेतक-यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मात्र या शेतक-यांपैकी शासनाने फक्त ३ शेतक-यांना आर्थिक मदत दिलेली आहे. केवळ, शासनाच्या निकषांमुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीपासून वंचित रहावे लागले आहे, हे माहे सप्टेंबर,२०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती कर्जबाजारी, नापिकी व अन्य कारणांमुळे आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) आत्महत्याबाबत मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली असून सदर समिती मार्फत आत्महत्या प्रकरणांची निकषानुसार तपासणी करून पात्र प्रकरणे ठरविण्यात येतात.

सोलापूर जिल्ह्यात माहे जानेवारी, २०१५ ते सप्टेंबर, २०१५ या कालावधीत ३२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे निदर्शनास आली आहेत. त्यापैकी तपासणीअंती शासनाच्या प्रचलित निकषांनुसार ०३ प्रकरणी पात्र ठरली असून २५ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. उर्वरित ०४ प्रकरणांची चौकशी सुरु आहे.

पात्र प्रकरणी मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निकषानुसार मदत देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कर्जत (जि.रायगड) तालुक्यातील उल्हास आणि चिल्लार
नदीतून बेकायदा वाळू उपसा होत असल्याबाबत**

(४२) * ३३५५८ श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कर्जत (जि.रायगड) तालुक्यातील उल्हास आणि चिल्लार नदीतून दिवसाढवळ्या राजरोसपणे अनेक ठिकाणी बेकायदा वाळू उपसा सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक जनतेनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्जत तहसिल कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आणून देखील सुध्दा कोणतीच कारवाई केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यामुळे हजारो ब्रास वाळूचा उपसा करुनही महसूल खात्याकडे रॉयल्टी भरण्यात येत नसल्याने शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३), (४) व (५) कर्जत तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्यासाठी मंडळनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. सदर पथकाने केलेल्या तपासणीत वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतूकीची काही प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत. त्यानुसार दिनांक १ एप्रिल, २०१५ ते दिनांक १८ डिसेंबर २०१५ या कालावधीत वाळूच्या अवैध उत्खनन/वाहतूकीच्या २३ प्रकरणात रुपये ३३,२२,९६५/- एवढा दंड आकारण्यात आला असून, २ प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन, ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील डॉ.विखे पाटील फाउंडेशनला दिलेल्या जमिनीबाबत

(४३) * ३८८३६ श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय महसूल

मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील डॉ.विखे पाटील फाउंडेशनला महाराष्ट्र शासनाने शासकीय जमीन दिल्यामुळे भारताचे नियंत्रण व महालेखापाल यांनी त्यांच्या सन २०११ च्या महसूली जमाबंद लेखा परिक्षणात शासनाचा ७३.९८ लाख इतका तोटा झाला असल्याचे नमुद केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हाधिकारी पुणे यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले असून, याबाबतीत हिंदू विधिज्ञ परिषदेने मा.मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून सदर रक्कम वसूल करण्यासाठी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत जिल्हाधिकारी पुणे, यांनी चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने डॉ.विखे पाटील फाउंडेशनकडून याप्रकरणी ७३.९८ लाखांची व त्यावरील व्याजाची वसुली करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) होय.

(३) (४) व (५) प्रस्तुत प्रकरणी महालेखापाल यांनी लेखा परीक्षण अहवालात नमूद केलेली वसुलीची रक्कम त्वरित शासन जमा करणेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडून दि. २७/७/२०१२ तसेच दि. १/७/२०१३ अन्वये सदर संस्थेस नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून संस्थेने त्यांचे म्हणणे सादर केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी शासनास अहवाल सादर केला असून सदर अहवालाची तपासणी करून प्रचलित नियमातील तरतुदीनुसार पुढील उचित कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे.

**मौजे अहिरे, (ता.हवेली, जि.पुणे) येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन
२५ वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत**

(४४) * ३५७३१ श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे अहिरे (ता.हवेली, जि.पुणे) येथील ग्रामस्थांचा सन १९८९ मध्ये पुनर्वसनाचा निर्णय होवून देखिल पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे माहे सप्टेंबर २०१५ वा त्या दरम्यान निदर्शनास आल्याचे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णयानुसार किती कुटुंबियांचे पुनर्वसन जाहीर करण्यात आले त्यापैकी किती कुटुंबियांचे प्रत्यक्ष पुनर्वसन करण्यात आले तसेच पुनर्वसन करण्यात आलेल्या किती प्लॉट धारकांना शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागला आहे,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, ग्रामस्थांचे पुनर्वसन तात्काळ करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) हे खरे नाही.

मौजे आहिरे ता.हवेली येथील विस्थापितांना सन १९९१ मधील मंजूर यादीनुसार १११ कुटुंबीयांना १९९१ मध्येच प्लॉट वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरित ४० विस्थापितांचे पुनर्वसन जुलै, २०१४ ला आणि ६ कुटुंबांना २०१५ मध्ये प्लॉट वाटप करण्यात आले आहे.

(२) सन १९९१ साली १११, सन २०१४ साली ४० व सन २०१५ मध्ये ६ अशा एकूण १५७ बाधीतांना १९७ प्लॉटचे वाटप आदेश करण्यात आलेले आहेत. त्यांपैकी ९ कुटुंबीयांना प्लॉटचा ताबा देणे बाकी आहे. कोणत्याही प्लॉट धारकास शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी सोसायटी मर्यादित मुंबई
या संस्थेच्या व्यवस्थापनाने केलेला गैरव्यवहार**

(४५) * ३१७१४ श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी सोसायटी मर्यादित, मुंबई या संस्थेच्या व्यवस्थापनाने केलेल्या अपहाराची चौकशी करण्याची मागणी सन २०१२ पासून वारंवार शासनाकडे केली जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी मा.मत्स्यव्यवसाय मंत्री, यांच्याकडे श्री.देवचंद जनार्दन कोळी यांनी दिनांक २३ जून, २०१५ रोजीच्या सुमारास एका निवेदनाद्वारे या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची व सभावृत्तांताची वरिष्ठ लेखापरिक्षकांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी असणाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) सदर प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था (मत्स्य) यांचेमार्फत चौकशी सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यात वाळूपट्ट्यांचा लिलाव वेळेत न
झाल्याने वाळू तस्करीत वाढ झाल्याबाबत**

(४६) * ३८२८९ श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद जिल्ह्यात वाळूपट्ट्यांचा लिलाव वेळेत न झाल्यामुळे अवैध वाळुच्या तस्करीतून जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून शासनास एक रुपयाचाही महसूल मिळाला नाही, हे खरे आहे काय ,
- (२) असल्यास, वाळूपट्ट्यांचा लिलाव न झाल्यामुळे वाळूची चोरटी वाहतुक व उपसा थांबविण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शासनाचे प्रचंड नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत, वाळूपट्ट्यांचा लिलावाच्या पध्दतीत सुधारणा करून महसूल वाढविण्याबाबत व वाळू तस्करी रोखण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) व (२) अशी बाब निदर्शनास आली नाही.

(३) व (४) वाळू/रेती निर्गती धोरणातील तरतूदीनुसार वाळू/रेती उत्खननाकरिता पर्यावरण अनुमती घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सन २०१५-२०१६ या वर्षाकरीता वाळू/रेती उत्खननासाठी पर्यावरण अनुमतीचे प्रस्ताव जुलै, २०१५ मध्ये समितीकडे सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावाबाबत संबंधित समितीने वेळोवेळी उपस्थित केलेल्या बाबींची पूर्तता करून, पर्यावरण अनुमती प्राप्त झालेल्या वाळूगटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उर्वरित वाळूगटांबाबत सदर समितीने उपस्थित केलेल्या बाबींची पूर्तता करून पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गौण खनिजांचे अवैध उत्खनन/वाहतूकीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर पथके गठीत करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी गावपातळीवर दक्षता समिती नेमण्याच्या सूचना सर्व तहसिलदार यांना दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात

एप्रिल, २०१५ ते नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत गौण खनिजाच्या अवैध वाहतूकीच्या ४९७ प्रकरणात रु. १,६८,५४,५९१/- इतका दंड वसूल करण्यात आला असून, ३१ गुन्हे दाखल करण्यात येऊन, ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**माणगाव (ता.कुडाळ, जि.सिधुदुर्ग) खोऱ्यात दुकानवाड परिसरातील
विस्थापितांचे अद्याप पुनर्वसन न झाल्याबाबत**

(४७) * ३४६२० श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माणगाव (ता.कुडाळ, जि.सिधुदुर्ग) खोऱ्यात दुकानवाड परिसरात कर्ली नदीवर हात असलेल्या टाळंबा धरण प्रकल्पामुळे नेरूर, क.नारूर, चाफेली, पुळास, वसोली, उपवडे साकिर्डे व आंजिवडे ही गावे बुडीत क्षेत्रात येत असून त्यामुळे सुमारे ३००० कुटुंबे विस्थापित तर १७०० हेक्टर जमीन बुडीताखाली येत असून यात विस्थापित झालेल्या कुटुंबियांचे अद्यापी पुनर्वसन करण्यात आलेला नाही हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त विस्थापितांचे पुनर्वसन अद्यापी झाले नसल्यामुळे टाळंबा धरणग्रस्त पुनर्वसन कृती समिती, मुंबई यांनी टाळंबा धरण कायम रद्द करण्याची मागणी केली आहे हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, याबाबत विस्थापितांचे पुनर्वसन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अंशतः खरे आहे.

टाळंबा प्रकल्पामुळे मौजे चाफेली, पुळास, वसोली, साकिर्डे, नेरूर व नारूर ही ६ गावे पुर्णतः व अंजीवडे हे गाव अंशतः बांधीत होणार आहे. बुडीताखालील क्षेत्र १५४०.५२ हे.आर. असून बुडील क्षेत्रातील १५७६ कुटुंबे विस्थापित होणार आहेत. बाधित गावाचे पुनर्वसन पुळास, निवजे, आंबेरी आणि केरवडे वसाहत येथे करण्यात येणार असून पुनर्वसीत गावठाणांमध्ये देय नागरी सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. तथापि, अद्याप कोणाचेही विस्थापन झालेले नाही.

(२) अंशतः खरे आहे.

धरणाचे काम पुर्ण होण्यास विलंब होत असल्यामुळे सदर काम थांबविण्याबाबत टाळंबा धरणग्रस्त कृती समितीने दिनांक ०६.१२.२०१२ रोजीच्या निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे.

(३) व (४) पुनर्वसनाची कामे प्रगतीपथावर असून ती घळभरणी पूर्वी पुर्ण होणे अपेक्षित असल्याने चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कामठी (जि.नागपूर) रोडवरील फॉरेस्ट कॉलनी शेजारच्या
शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण**

(४८) * ३४६३६ श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कामठी (जि.नागपूर) रोडवरील लाल गोदाम परिसरातील फॉरेस्ट कॉलनी शेजारच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अवैध कब्जा केल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या वाढत्या अतिक्रमणामुळे नारा डेपो व सेमिनरी हिल्स येथील असलेल्या कार्यालयाच्या शेजारच्या जमिनीवर ही अवैध घरे बाधण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण उठविण्याबाबत व केलेले बांधकाम पाडण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२) व (३) मौजे इंदोरा खसरा क्रमांक १०६/२ न.भू.क्र.५३६/१ या शासकीय जमीनी पैकी ९००० चौ. फूट जागेवर २ अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याची बाब ऑगस्ट, २०१५ मध्ये निदर्शनास आली आहे. सदर अतिक्रमण काढण्याबाबत अतिक्रमण धारक यांना नोटीस दिली असून नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करून अतिक्रमण काढण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर कार्यवाहीच्या विरोधात अपर जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दाखल झालेल्या व्दितीय अपिलामध्ये दि. १७.११.२०१५ रोजी आदेश पारित होऊन

उपविभागीय अधिकारी, नागपूर यांना नव्याने सुनावणी घेऊन आदेश पारित करण्याबाबत कळविण्यात आलेले असून उपविभागीय अधिकारी, नागपूर यांच्याकडे कार्यवाही सुरु आहे. नारा डेपो तसेच सेमिनरी हिल येथील कार्यालयाच्या शेजारच्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण आढळून आलेले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत क्रीडा प्रकार विकसित करण्याच्या नावाखाली शासकीय भूखंडांचा वापर व्यापारी वापरा करीता होत असल्याबाबत

(४९) * ३३६५७ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत क्रीडा प्रकार विकसित करण्याच्या नावाखाली, माफक दरात शासकीय भूखंड मिळवून व्यापारी वापर केल्याप्रकरणी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी खार जिमखान्याचा सरकारी भाडेपट्टा दि. २९.९.२०१२ रोजी वा त्यासुमारास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, मुंबई क्रिकेट असोसिएशनने देखील भूखंडाचा गैरवापर केल्या प्रकरणी भाडेपट्टा रद्द करून भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने भूखंडांचा गैरवापर केल्याप्रकरणी सदर भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. एकनाथराव खडसे : (१) मौजे खार, ता. अंधेरी, जि. मुंबई उपनगर येथील उपनगर योजना क्रमांक VII न. भू. क्र. १५४, प्लॉट नं. ७३१ क्षेत्र ८६४० चौ. मी. या खार जिमखाना यांना भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीबाबत अटी व शर्तीचा शर्तभंग झाल्याचे आढळल्याने जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या दि.२८.९.२०१५ रोजीच्या आदेशान्वये सदर जागा शासन जमा करण्याचे आदेशित करण्यात आले. सदर आदेशावरील अपर आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या अपिल प्रकरणी "जैसे थे" परिस्थिती ठेवण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

- (२) याबाबत लेखी तक्रार / निवेदन जिल्हाधिका-यांकडे प्राप्त झालेले नाही.
 (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**रोहा (जि.रायगड) तालुक्यात अवकाळी पावसाने
 आंबा व काजू बागायतदारांचे झालेले नुकसान**

(५०) * ३१२१६ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील
 (अलिबाग) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
 करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात माहे फेब्रुवारी व मार्च, २०१५ मध्ये
 अवकाळी पावसाने शेकडो आंबा व काजू बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान
 झाले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, रोहा तालुक्यात २८७० नुकसानग्रस्त बागायतदार खातेदारांसाठी ३
 कोटी १६ लाख ८२ हजार रुपये शासनाकडून मंजूर होवून सदर निधी दिनांक २९
 जून, २०१५ रोजी तहसिलदार, रोहा यांच्याकडे जमा करण्यात आला, हे खरे आहे
 काय,
 (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीअंती उक्त २८७० नुकसानग्रस्त बागायतदारांना नुकसान
 भरपाई तात्काळ देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत
 आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) ता.रोहा, जि.रायगड येथील २८७० नुकसानग्रस्त बागायतदारांसाठी प्राप्त
 एकूण रु.३.१६ कोटी निधीपैकी १७१९ नुकसानग्रस्त बागायत खोतेदारांच्या
 खात्यात रु.१.७६ कोटी रक्कम जमा करण्यात आली असून उर्वरित रक्कम
 वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मावळ (जि.पुणे) तालुक्यातील शासकीय जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे
आर्यन इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीने खरेदी केल्याबाबत**

(५१) * ३८९९२ श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मावळ (जि.पुणे) तालुक्यातील मौजे पिंपलोळी, ओझर्डे आणि ताजे या गावातील सुमारे १८०० एकर सरकारी जमीन आर्यन इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केली असल्याचे माहे, नोव्हेंबर २०१५ वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदर कंपनीवर कारवाई करण्याबाबत तसेच खरेदी केलेली जमीन परत घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) असे निदर्शनास आले नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी भारतीय कृषी अनुसंधान
(ICAR) नवी दिल्ली कडून प्राप्त झालेल्या निधीचा गैरवापर केल्याबाबत**

(५२) * ३५८०३ श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (जि.अकोला) च्या कुलगुरुंनी पाचगणी येथील सार्वजनिक संस्थेकडून प्रशिक्षित करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान (ICAR) नवी दिल्ली कडून प्राप्त निधीचा गैरवापर करित बेकायदेशीररित्या विद्यापीठाच्या अधिकारी/कर्मचारी यांना माहे डिसेंबर, २०१४ मध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाचगणी येथील उक्त सार्वजनिक संस्थेकडून देण्यात येणा-या प्रशिक्षणाची गुणवत्ता भारतीय कृषी अनुसंधान (ICAR) दिल्ली यांचे गुणवत्तेचे निकष पूर्ण करित नसल्याने, विद्यापीठाकडून निधीची गैरवापर करण्यात आला हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीअंती सदर प्रकरणी शासनाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१), (२), (३), (४) व (५) भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांचेकडून दरवर्षी मानव संसाधन विकास याकरीता विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्या निधीतूनच पाचगणीच्या ईनिशिएटिव्ह ऑफ चॅच या संस्थेमध्ये अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सदर संस्थेत केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येते. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ८/०८/२०१४ च्या शासन निर्णयात राज्यसेवेत सरळसेवेने दाखल होणाऱ्या गट-अ व गट-ब अधिकाऱ्यांना पाचगणी येथील Moral Re-Armement Centre येथील लोक प्रशासनातील नितीमुल्ये या कार्यक्रमासाठी संलग्नता ठेवता येईल असे नमूद केलेले आहे.

प्रस्तुत प्रश्नाच्या अनुषंगाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त निधीचा गैरवापर झाला आहे किंवा कसे याबाबत प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला देण्यात आल्या आहेत.

मंडणगड (जि.रत्नागिरी) तालुक्यातील मौजे वेळास या गावाच्या लगत अनधिकृत दगड उत्खननामुळे डोंगर खचण्याचा धोका निर्माण झाल्याबाबत

(५३) * ३८९२४ श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय महसूल मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंडणगड (जि.रत्नागिरी) तालुक्यातील मौजे वेळास या गावाच्या जवळ असलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे दगडाचे उत्खनन करित असल्याने डोंगर खचण्याचा धोका निर्माण झाला असून याप्रकरणी महसूल विभागाचे अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करित आहेत, हे खर आहे काय,

(२) असल्यास, सदरहू गावांत ऐकीकडे समुद्राच्या उधाणाचा धोका तर दुसरीकडे दरड कोसळण्याची भिती अशा अवस्थेत गावांतील ग्रामस्थाना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दगडाचे उत्खनन करणाऱ्या माफियावर व दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) अशी बाब निदर्शनास आली नाही.

(२), (३) व (४) बाणकोट वेळस या रस्त्याच्या काही भागात एका बाजूला समुद्र व दुसऱ्या बाजूला डोंगराची कडा असून, समुद्राच्या लाटा रस्त्याच्या कडेला आदळून धूप होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.

बाणकोट वेळस रस्त्याला धूप प्रतिबंधक भराव करण्यासाठी डोंगरातील काळ्या दगडाचे उत्खनन करण्यात आले असून, त्याबाबत स्वामित्वधनाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या ठिकाणी संपूर्ण काळा दगड असल्याने दरड कोसळण्याची अथवा डोंगर खचण्याची शक्यता दिसून येत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

गिरड (ता.समुद्रपूर, जि.वर्धा) येथील वनविभागाच्या जमिनीवर वहीती करित असलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावे जमिनी न झाल्याबाबत

(५४) * २८९१८ श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गिरड (ता.समुद्रपूर, जि.वर्धा) येथील वन विभागाच्या जमिनीवर गेली ३५ वर्षे वहीती करित असलेल्या शेतकऱ्यांनी मागील १० वर्षे जमिनीच्या मालकीकारिता विविध आंदोलने, पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करूनही केवळ संबंधित वनाधिकारी आणि महसूल अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार : (१) हे खरे नाही.

मौजा गिरड, ता.समुद्रपुर, जि.वर्धा येथे वनविभागाचे जमिनीवर अतिक्रमण नाही. तथापि, श्री.शंकर रामकृष्ण खुडसंगे व इतर रा.गिरड यांनी मौजा नान्हनी येथील ३५ वर्षांपासून वहीती करित असलेल्या शेतीचा कायमस्वरूपी पट्टा मिळण्याबाबत दि. १९/१२/२०१४ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, समुद्रपूर यांचेकडे अर्ज सादर केलेला होता. याबाबत अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम, २००६ अन्वये रितसर गाव वनहक्क समितीकडे दावा दाखल करण्याबाबत कळविले आहे. त्याअनुषंगाने संबंधितांनी दावे दाखल केलेले नाहीत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला व वाशिम जिल्ह्यातील महावितरणने नेमलेल्या एजन्सी मनमानी पध्दतीने "ॲव्हरेज युनिट" चे देयक ग्राहकांना देत असल्याबाबत

(५५) * ३११४६ श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला व वाशिम जिल्ह्यातील महावितरण कंपनीने नेमलेल्या एजन्सीचे कर्मचारी अनेक ग्राहकांच्या घरी न जाताच मनमानी पध्दतीने "ॲव्हरेज युनिट" चे देयक ग्राहकांना पाठवित असल्याने ग्राहकांना वापरापेक्षा अधिक "युनिटचे" देयक भरावे लागत असून ग्राहकांना त्याचा आर्थिक भूद्दंड सोसावा लागत असल्याचे दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने ग्राहकांचे मीटरचे रीडिंग न घेता "ॲव्हरेज युनिट" चे देयक पाठविणाऱ्या एजन्सीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांचे थकीत अनुदान देण्याबाबत

(५६) * ३३१९५ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहे फेब्रुवारी-मार्च, २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील नुकसान भरपाई म्हणून ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या निधीची मागणी असतना फक्त ३ कोटी ५० लाख ८० हजार रुपयांचा निधी गारपीटग्रस्तांसाठी वितरित होणार असल्याचे माहे मे, २०१५ दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती थकीत अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) राज्यात फेब्रुवारी मार्च, २०१५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील नुकसानाग्रस्तांना मदत देण्यासाठी शासन निर्णय दि. २५ मे, २०१५ अन्वये रु. ३५०.८० लक्ष व शासन निर्णय दि. ०८ जुलै, २०१५ अन्वये रु. ४९४.०० लक्ष असे एकूण रु. ८४४.८० लक्ष इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्गसह राज्यभरात वीज कोसळून ५० पेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याबाबत

(५७) * ३४६५१ श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणातील बऱ्याच भागात परतीच्या पावसाने माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट यासह कोसळणाऱ्या पावसाने वीज कोसळून सिंधुदुर्गसह राज्यभरात ५० पेक्षा जास्त जणांचे बळी गेले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याबाबतची पाहणी केली आहे काय,

(३) असल्यास, पाहणीअंती वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने व वीज रोधक यंत्रणा बसविण्याबाबत तसेच जिवीतहानी होवू नये याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी माहे सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत एकूण १०९ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झालेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये दि. १७.१०.२०१५ रोजी ०२ व्यक्ती वीज पडून मृत झाल्या आहेत.

(२) होय.

(३) वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्या प्रकारास आळा घालण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी वीज रोधक यंत्रे बसविण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ०२ ठिकाणी वीज रोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रामटेक (जि.नागपूर) तालुक्यामध्ये सातत्याने मुरुमाचे

अवैध उत्खनन होत असल्याबाबत

(५८) * ३४६३९ श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रामटेक (जि.नागपूर) तालुक्यामध्ये सातत्याने मुरुमाचे अवैध उत्खनन होत असून त्याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जुलै, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रामटेक तालुक्यात अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने अवैध उत्खनन करणाऱ्यांवर व जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे : (१) होय.

(२), (३) व (४) रामटेक तालुक्यात मुरुमाच्या अवैध उत्खननाची काही प्रकरणे निदर्शनास आली आहेत. त्यानुसार जानेवारी, २०१५ ते नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत ४ परवानाधारकांनी मंजुरीपेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी एकूण रुपये ५,४९,१२,९६१/- एवढा दंड आकारण्यात आला असून, सदर प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

याशिवाय सन २०१५-२०१६ या वर्षामध्ये मुरुमाच्या अवैध वाहतूकीच्या ८ प्रकरणात रु. ४३,२००/- एवढा दंड वसूल करण्यात आला असून, एका प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.